

Ref: DEL/SEC/2025/06/05 Date: June 27, 2025

To,
Department of Corporate Services/Listing
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 504908

Sub: Submission of copies of Newspaper advertisements

Ref: Disclosure under Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Listing Regulations, please find enclosed herewith copies of newspaper advertisements published on Friday, June 27, 2025 in Financial Express (English – All Editions) and Loksatta (Marathi) regarding completion of dispatch of Notice of 64th Annual General Meeting including e-Voting information and Annual Report for FY 2024-25.

The same is also available on website of the Company at https://www.duncanengg.com/

This is for your information and records.

Thanking you,
For **Duncan Engineering Limited**

Shanu Gupta Company Secretary and Compliance Officer

Duncan Engineering Limited

(Formerly known as Schrader Duncan Limited)

Registered Office & Plant

F-33, Ranjangaon MIDC, Karegaon, Tal. Shirur, Dist. Pune - 412 209. India
Telephone: +91 2138 660-066 Fax: +91 2138 660-067

Email: del@duncanengg.com Web: www.duncanengg.com CIN: L28991PN1961PLC139151

FRIDAY, JUNE 27, 2025

FINANCIAL EXPRESS

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND "NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").

PUBLIC ANNOUNCEMENT

pine labs PINE LABS LIMITED



(Please scan this QR Code to view the Draft Red Herring Prospectus)

Our Company was incorporated as 'Pine Labs Private Limited' at New Delhi, India as a private limited companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated May 18, 1998 issued by the Registrar of Companies, Delhi and Harvana at New Delhi ("Roc"). Subsequently, our Company was converted to a public limited company and the name of our Company was changed to 'Pine Labs Limited' pursuant to a Board resolution dated May 9, 2025 and a Shareholders' resolution dated May 16, 2025, and a fresh certificate of incorporation dated June 6, 2025 was issued by the RoC. For further details, including details in relation to the change in the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters - Changes in our Registered Office" on page 264 of the draft red herring prospectus dated June 25, 2025 ("DRHP").

> Registered Office: Unit No. 408, 4th Floor, Time Tower, MG Road, DLF QE, Gurgaon - 122 002, Haryana, India Corporate Office: Candor Techspace, 4th & 5th Floor, Tower 6, Plot No. B2, Sector 62, Noida – 201 301, Uttar Pradesh, India Tel: +91 22 6986 3600; Website: www.pinelabs.com; Contact person; Neeray Mehta, Company Secretary and Compliance Officer; E-mail: cosecy@pinelabs.com Corporate Identity Number: U67100HR1998PLC113312

OUR COMPANY DOES NOT HAVE AN IDENTIFIABLE PROMOTER

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES") OF PINE LABS LIMITED ("OUR COMPANY" OR "THE COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH AGGREGATING UP TO ₹ 26,000.00 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 147,822,225 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION ("OFFERED SHARES") BY THE SELLING SHAREHOLDERS AS SET OUT UNDER ANNEXURE A ON PAGE 623 of the DRHP, (COLLECTIVELY REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS", AND SUCH OFFER FOR SALE OF EQUITY SHARES BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER").

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF SPECIFIED SECURITIES AGGREGATING UP TO ₹ 5,200.00 MILLION, AS MAY BE PERMITTED UNDER APPLICABLE LAW, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED. THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE. PRIOR TO THE COMPLETION OF THE OFFER, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT, PRIOR TO ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE OFFER OR THE OFFER MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RED HERRING PROSPECTUS ("RHP") AND THE PROSPECTUS.

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH, AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (AS DEFINED IN THE DRHP) ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY OFFER A DISCOUNT OF UP TO [•]% OF THE OFFER PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT"), SUBJECT TO NECESSARY APPROVALS AS MAY BE REQUIRED. THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [●]% AND [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 1 EACH. THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES.THE PRICE BAND, EMPLOYEE DISCOUNT AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY. IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF FINANCIAL EXPRESS (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITIONS OF JANSATTA (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, HINDI ALSO BEING THE REGIONAL LANGUAGE OF HARYANA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE AND NSE FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company in consultation with the BRLMs, may for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and intimation to Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), the Designated Intermediaries and the Sponsor Banks, as applicable.

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. This Offer is being made through the Book Building Process in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations wherein at least 75% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion the "QIB Portion") provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which Equity Shares will be allocated to the Anchor Investor Storage ("Anchor Investor Allocation Price"), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors) including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. If at least 75% of the Net Offer cannot be Allotted to QIBs, then the entire Bid Amount will be refunded forthwith. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not more than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("NIBs") of which (a) one third portion shall be reserved for NIBs with application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000; and (b) two-thirds of the portion shall be reserved for NIBs with application size of more than ₹ 1,000,000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to Bidders in the other sub-category of NIBs in accordance with SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price and not more than 10% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIB") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees Bidding under the Employee Reservation Portion, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price (net of Employee Discount, if any). All Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID (in case of UPI Bidders using the UPI Mechanism), in which case the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or under the UPI Mechanism, as applicable to participate in the Offer. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion of the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 535 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares pursuant to the OFF and has filed the DRHP with the SEBI and the Stock Exchanges. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI has been made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of publication of public announcement by hosting it on the website of the Company at www.pinelabs.com, website of the SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and the websites of the BRLMs, i.e., Axis Capital Limited, Morgan Stanley India Company Private Limited, Citigroup Global Markets India Private Limited, J.P. Morgan India Private Limited and Jefferies India Private Limited at www.axiscapital.co.in, www.morganstanley.com/india, www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalscreen1.htm, www.jpmipl.com and www.jefferies.com, respectively. Our Company hereby invites the public to give comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges with respect to disclosures made in the DRHP. The public is requested to send a copy of their comments to SEBI, the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned below in relation to the Offer. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs in relation to the Offer at their respective addresses mentioned below on or before 5.00 p.m. on the 21st day from the date of publication of this public announcement.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and Bidders should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Bidders are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, Bidders must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have neither been recommended, nor approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the Bidders is invited to "Risk Factors" beginning on page 40 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the RHP has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in the RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the mainboard of BSE and NSE.

For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them, please see the section "Capital Structure" on page 110 of the DRHP. The liability of members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section "History and Certain Corporate Matters" on page 264 of the DRHP.

| AXISCAPITAL | Morgai |
|---------------------------------|------------------------|
| Axis Capital Limited | Morgan Stanley Inc |
| 1st Floor, Axis House | Limited |
| P.B. Marg Worli | Altimus, Level 39 & |
| Mumbai – 400 025 | Budhkar Marg, Wor |
| Maharashtra, India | Maharashtra, India |
| Tel: +91 22 4325 2183 | Tel: +91 22 6118 10 |
| E-mail: pinelabs.ipo@axiscap.in | E-mail: pinelabs_ip |
| Website: www.axiscapital.co.in | Website: www.morg |
| Investor Grievance ID: | Investor Grievance |
| complaints@axiscap.in | investors_india@mo |
| Contact Person: Sagar Jatakiya | Contact Person: |
| SEBI Registration Number: | Keyur Thakar / Rahi |
| INM000012029 | SEBI Registration |

Morgan Stanley Morgan Stanley India Company Private Limited

Citigroup Global Markets India Private Limited First International Financial Centre (FIFC) Altimus, Level 39 & 40, Pandurang 12th Floor, C-54 & 55, G-Block, Bandra Kurla Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 018, Complex, Bandra East, Mumbai – 400 098 Maharashtra, India Tel: +91 22 6175 9999 E-mail: pinelabsipo@citi.com

BOOK RUNNING LEAD MANAGERS

Tel: +91 22 6118 1000 **E-mail:** pinelabs_ipo@morganstanley.com Website: www.morganstanley.com/india Website: www.online.citibank.co.in/rhtm/ Investor Grievance ID: citigroupglobalscreen1.htm investors_india@morganstanley.com **Investor Grievance ID: Contact Person:** investors.cgmib@citi.com Keyur Thakar / Rahil Shah Contact Person: Anuvrat Anand SEBI Registration Number: INM000010718 SEBI Registration Number: INM000011203

J.P.Morgan J.P. Morgan India Private Limited

J.P. Morgan Tower, Off C.S.T Road, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098, Maharashtra, India **Tel:** +91 22 6157 3000 Website: www.jpmipl.com

E-mail: PINELABS_IPO@jpmorgan.com Investor Grievance ID: investorsmb. jpmipl@jpmorgan.com **Contact Person:** Himanshi Arora / Rishank Chheda **SEBI Registration Number:** INM000002970

Jefferies Jefferies India Private Limited

Level 16, Express Towers, Nariman Point, Mumbai 400 021 Maharashtra, India Tel: +91 22 4356 6000 E-mail: pinelabs.ipo@jefferies.com Website: www.jefferies.com Investor Grievance ID: jipl. grievance@jefferies.com Contact Person: Suhani Bhareja **SEBI Registration Number:** INM000011443 INR000000221

KFINTECH KFin Technologies Limited

REGISTRAR TO THE OFFER

Selenium Tower-B, Plot No. 31 and 32, Financial District Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032. Telangana, India Tel: +91 40 6716 2222/18003094001 E-mail: pinelabs.ipo@kfintech.com Website: www.kfintech.com **Investor Grievance ID:** einward.ris@kfintech.com Contact Person: M. Murali Krishna **SEBI Registration Number:**

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Neerav Mehta, 1504, the Capital, Plot no C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051, Maharashtra, India, Tel: +91 22 6986 3600, Email: cosecy@pinelabs.com

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For Pine Labs Limited on and behalf of the Board of Directors Neerav Mehta Company Secretary and Compliance Officer

Date: June 26, 2025 Place: Gurgaon, Harvana

Pine Labs Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public issuance of its Equity Shares and has filed the DRHP dated June 25, 2025 with SEBI and the Stock Exchanges. The DRHP is available on the website of the Company at www.pinelabs.com, SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the BRLMs, i.e., Axis Capital Limited, Morgan Stanley India Company Private Limited, Citigroup Global Markets India Private Limited, J.P. Morgan India Private Limited at www.axiscapital.co.in, www.morganstanley.com/india, www.online.citibank.co.in/rhtm/ citigroupglobalscreen1, htm. www.ipmipl.com and www.jefferies.com, respectively and the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section entitled "Risk Factors" on page 40 of the DRHP and the details set out in the RHP, when filed. Any potential investors should not rely on the DRHP for making any investment decision.

This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws in the United States. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) in the United States solely to "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act and (ii) outside the United in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. There will be no public offering in the United States.

Adfactors

NOTICE

Notice is hereby given that the share certificates no 3128 and 3168 for 4000 and 8000 shares each bearing distinctive no(s) 3128209-3132208 and 3168959-3176958 standing in the name of Rahul Chokhany under folio no. R2035 & R2346 in the books of M/s RHI Magnesita India Ltd (Formerly Orient Refractories Ltd) respectively have been lost & the advertiser has applied to the companies for issue of duplicate share certificate in lieu thereof. Any person(s) having claim on the said shares should lodge such claim with the Company's RTA viz Skyline Financial Services Pvt. Ltd. D-153-A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi, Delhi-110020 within 15 days from the date of this notice failing which the company shall proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares.

Place : Kolkata Name of the Shareholder Date: 27.06.25 Rahul Chokhany



INANCIAL EXPRESS

JMA Marketing Limited

CIN: U51909DL1991PLC042645 Regd. Office: 2749. Mirza Umrao Street, Behind Minerva Cinema, Kashmere Gate, Delhi- 110006, India Ph. No.: 011-41831717; Email: jmaadminlegal@jmaindia.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS Sub: Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read along with

the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") as amended from time to time, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF" maintained by the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority" Adhering to the various requirements set out in the IEPF Rules, the Company is individually communicating with the concerned shareholder(s) who have not claimed their dividends from past seven consecutive years, starting from Financial Year 2017 18, and whose shares are consequently liable to be transferred to the Demat Account of the IEPF Authority. The communication is being sent to their latest available address registered with the Company. Full details of such shareholder(s) and the shares due

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder(s) by 30th September, 2025 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the Demat Account of IEPF by the due date, without any further notice as per procedure stipulated hereunder;

for transfer to the IEPF are available at the registered office of the Company.

- In case shares held in physical form; by issuance of duplicate share certificate(s) and thereafter by informing the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer in favour of the IEPF
- Authority. ii) In case shares are held in demat mode; by informing the depository by way of corporate action, where the shareholders have their accounts for transfer of the

shares in favour of the IEPF Authority The concerned shareholder(s) may note that, upon such transfer, they can claim the said share(s) along with the dividend(s) from IEPF, after following the procedure prescribed under the IEPF Rules. No claim shall, however, lie against the Company in respect of

the said unclaimed dividends and the shares transferred as above For any queries on the subject matter, you may write/contact to the Company at Phone 0124-4233867, 011-41831717, Email: jmaadminlegai@jmaindia.com.

By Order of the Board of Directors of JMA Marketing Limited Aditi Arora Malik Director

(DIN: 02704408)

Place: Delhi Date: 26.06.2025

DUNCAN ENGINEERING LIMITED

CIN: L28991PN1961PLC139151 Regd Office: F-33 Ranjangaon MIDC Karegaon, Tal Shirur, Pune-412 209 Tel: + 91-2138-660066, Fax: + 91-2138-660067 Website: www.duncanengg.com, E-mail; complianceofficer@duncanengg.com

> NOTICE OF 64™ ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND RECORD DATE

Notice is hereby given that 64th ("Sixty-Fourth") Annual General Meeting ('AGM') of the Members of Duncan Engineering Limited ('the Company') is scheduled to be held on Thursday, July 24, 2025, at 11.00 A.M. (IST) through video conference ("VC") / other audio visual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice. The 64th AGM in compliance with all the pplicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunde and General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD. CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI.

In compliance with the applicable MCA and SEBI Circulars, the electronic copy of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 has been sent via email to those Members whose email addresses are registered with the Company, its Registrar and Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), or their respective Depository Participants (DPs).

Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, a web-link containing the exact path to access the complete Annual Report has been sent by physical mode through Inland Letters to those Members who have not registered their email addresses with the Company, the RTA, or their Depository Participants.

Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM & procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the Members holding shares in dematerialized mode, physical mode & for the members who have not registered their e-mail addresses have been provided in the Notice of the AGM.

Pursuant to SEBI Circular dated November 3, 2021 (as amended by circulars dt December 14, 2021, March 16, 2023 & November 17, 2023), Shareholders holding physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN, Choice of Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details and Specimen Signature then any payment including dividend, in respect of such folios, will be effected only through electronic mode from April 1, 2024, upon furnishing of all the aforesaid details in entirety to R&T Agent.

Pursuant to Regulation 42 of the Listing Regulations 2015, the Company has fixed Thursday, July 17, 2025 as the 'Record Date' for determining entitlement of Members to receive the dividend for the financial year ended March 31 2025, if declared at the 64th AGM. The dividend, if declared, will be paid after deduction of applicable tax at source to those shareholders whose names appear in the Register of Members of the Company or in the list of beneficial owners maintained by the Depositories as on the close of business hours on Thursday, July 17, 2025.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India including amendments thereunder, the Company is providing the facility to its members holding shares as on Thursday, 17th July 2025, being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') or by e-voting at the AGM. The Company has engaged MUFG Intime India Private Limited ("formerly known as Link Intime India Private Limited") to provide remote e-voting facility through its platform "INSTAVOTE". The details of remote

- e-voting are as under: Date of completion of sending Notice of AGM along with Annual Report: June 26, 2025.
- 2. The remote e-voting period commences on Monday, July 21, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, July 23, 2025 (5.00 p.m. IST).
- The voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m on July 23, 2025.
- 4. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, July 17 2025, may obtain User-Id and Password by sending a request at pune@in.mpms.mufg.com or complianceofficer@duncanengg.com
- The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through e-voting.
- A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
- A person whose name is recorded in the Register of Members or Register of the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Thursday, July 17 2025 shall be entitled to avail the facility of either remote e-voting or e-voting at the AGM.
- The procedure of electronic voting and attending the AGM through VC/OAVIV is available in the Notice of AGM

The manner of registration of e-mail addresses of those Members whose email addresses are not registered with the Company/the R&T Agent/DP is available in the Notice of AGM. The Notice of AGM is available on the Company's website www.duncanengg.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's shares are listed viz. BSE Limited www.bseindia.com .

M/s S Vaishnav & Associates, Practicing Company Secretary, Pune (C P No. 11392 Membership No. ACS 8675) has been appointed as scrutinizer to scrutinize the e-voting process and casting of votes through e-voting during AGM in a fair and transparent manner. The e-voting results and Scrutinizer's report shall be placed on the website of the Company, i.e. www.duncanengg.com immediately after declaration of results and shall be

forwarded to the Stock Exchange where shares of the Company are listed.

Pursuant to SEBI Circular dated 10.06.2024, shareholders holding physical securities shall be eligible for receipt of any payment including dividend as well as to lodge grievance or avail any service request from the RTA even if 'choice of nomination' is not submitted by these shareholders. All new shareholders shall continue to be required to mandatorily provide the 'Choice of Nomination' for demat accounts (except for jointly held Demat Accounts) All existing shareholders are encouraged to provide 'choice of nomination' Necessary formats for the same are available on Company's website www.duncanengg.com

In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in/ under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or call on 022-49186000. The Members can also write to the Company Secretary at complianceofficer@duncanengg.com

Place: Noida

Date : June 26, 2025

By the Order of the Board of Directors For Duncan Engineering Limited

Shanu Gupta

Pune

Company Secretary & Compliance Officer (Mem No: A74877)



एसबीआय गृहकर्ज केंद्र शंकरशेठ रोड, पुणे

शिरुर नगरपरिषद, घोडनदी. पुणे-नगर रोड, ता. शिरूर, जि. पुणे - ४१२२१० दुरध्वनी क्र. : २१३८-२२२१२२ ई-मेल : shirur.pune@gmail.com

जाहीर ई-निविदा सूचना क्र. 10 सन 2025-2026

Parent Portal : http://mahatenders.gov.in

शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये विविध विकास कामे करणेकरिता ई-निविदा सूचना क्र १० अन्वये विकास कामांची ई-निविदा जाहिरात प्रसिध्द करणेत आलेली आहे यार्च सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. या निविदेच्या पुर्वअर्हता अटी व सविस्तर निविदा सुचन शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(समाधान मुंगसे) नगर अभियंता शिरुर नगरपरिषद, घोडनदी

(प्रितम पाटील) मुख्याधिकारी तथा प्रशासक शिरुर नगरपरिषद, घोडनदी

विशेष वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सह . संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

समर्य को .ऑप .क्रेडीट सोसायटी लि ., मुंबई ९१. हरिदास मेन्द्रान, पहिला माळा, काझी सैयद स्ट्रीट, खांडवाजार, मस्जीद वंदर, मुंवई - ४००००३

नमुना 'झेड' नियम १०७ चा उपनियम (११ (ड-१)

स्थावर मालमत्तेकरीता ताबा सूचना

ज्याअर्थी खालील सही करणार हे **समर्थ को -ऑप -क्रेडीट सोसायटी लि** चे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६ अन्वये वसली अधिकारी यांनी खालील कर्जदारांना व जामीनदारांना मागणी नोटीस, जप्ती नोटीस पाठविली परंत कर्जदारांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामळे वसुली अधिकारी यांनी त्यांची स्थावर मालमत्ता सात वारा वोजा नोंद करून जप्त केली आहे । सदर स्थावर मालमत्तेचा तपशील खालील प्रमाणे

| ज. क्र. | | गट नबर | म्नू।पन क्रमांक | सम्पादन कलल्या आधकाराच स्वलप |
|------------|-------------------------------------|------------|--------------------|----------------------------------|
| ٤. | आनंदा नामदेव कराळे | હજુપ | १९७,२०० | फेरफार दिनांक ०५/०४/२०१६ |
| | नामदेव अमृता कराळे | ८९२ | २८०,४४८ | नुसार विशेष वसली अधिकारी |
| | | | ४९१,५५0, | यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक |
| | | | ५५५ | १०५८/२०१६ नुसार थकवाकीदार |
| | | | | नामदेव अमृता कराळे यांचे हक्कात |
| | | | | येणारी वोजा नोंद स्थावर मालमत्ता |
| वरील | तक्त्यात दर्शविलेल्या कर्जदारांनी क | र्जरक्कम भ | रण्यास कसर केर | न्यामळे खालील सही करणार यांनी |

मालमत्तेचा तावा/कब्जा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११(ड-१) नुसान असलेल्या अधिकारात घेतला आहे

तमाम जनतेस सचना देण्यात येते की. वरील परीजिष्टात दर्शविलेल्या स्थावर मालमत्तेसंबंधी कोणतीही तका किंवा दावा किंवा हरकत असल्यास सात दिवसाच्या आत संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा • सदर कालावधीत कोणतीही हरकत न आल्यास सदर मालमत्ताच्या विक्रीची कार्यवाही अलहिदा केली जाईल याची नींद घेण्या

दिनांक ४ २७/0६/२०२५ ठिकाण ४ मुंबई

(श्री अशोक साळुंखे) विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह . संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

सही /-

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड CIN: L28991PNC1961PLC139151

नोंद. कार्यालय: एफ-33, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव, ता. शिरूर, पुणे 412209, वेबसाईट : www.duncanengg.com ईमेल : complianceofficer@duncanengg.com

64 वी वार्षिक आमसभा, ई-मतदान आणि रेकॉर्ड दिनांकाची सूचना

याद्वारे सचित करण्यात येते की सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी डंकन इंजीनिअरिंग लिमिटेड (''केंपनी'') च्या सभासदांची 64 वी (''चौसष्टावी'') वार्षिक सर्वसाधारण आमसभ ('एजीएम') **गुरुवार, दि. 24 जुलै, 2025 रोजी स. 11.00 वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर दृक्श्राव्य माध्यमातून (''ओएव्हीएम'') घेण्याचे आयोजित आहे. कंपनी अधिनियम, 2013 आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांमधील लागू तरतुदी आणि कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने जारी केलेल्या दि. 19 सप्टेंबर, 2024 रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र 09/2024 आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांचेद्वारे जारी करण्यात आलेले परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133, दि. : ऑक्टोबर, 2024 आणि एमसीए आणि सेबी यांनी या संदर्भात जारी केलेल्या इतर लाग परिपत्रकांचे पालन करीत ही 64 वी एजीएम घेण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ईमेल ॲडेस कंपनी, त्यांचे राजिस्टार व हस्तांतरण एजंट (आरटीए), एमयफर्ज इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), किंवा त्यांच्य संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) कडे नोंदिवलेले आहे त्यांना लागु एमसीए व सेबी परिपत्रकांर पालन करीत एजीएमची सुचना आणि 2024-25 या आर्थिक वर्षांच्या वार्षिक अहवालार इलेक्टॉनिक प्रत ईमेल द्वारे पाठविण्यात आलेली आहे

त्याशिवाय,ज्या सभासदांनी आपले ईमेल ॲड्रेस कंपनी, आस्टीए, किंवा त्यांच्या डिपॉझिटर्र पार्टीसिपंटकडे नींदविलेले नाहीत त्यांना, सुधारित, सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड दिखलोज रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 मधील नियम 36(1) (बी) च्या अनुषंगाने संपूर्ण वार्षिक अहवाल पाहण्यासाठी अचुक मार्ग असलेली वेब-लिंक अंतर्देशीय पत्रांच्या माध्यमातुन छापीत स्वरुपात पाठविण्यात आलेली आहे.

सभासद दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान करू शकतात. अमर्त स्वरूपातील छापील स्वरूपातील समभाग धारण करीत असलेल्या आणि ज्यांनी आपले ईमेल अँड्रेस नोंदविलेलं नाहीत अशा सभासदांसाठी दुरस्थ ई-मदन, एजीएम सुरु असताना ई-मतदान च्या सुचना आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएम मध्ये उपस्थित होण्याची पद्धत एजीएमचा सूचनेत नमद करण्यात आलेली आहे

दि. 3 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सेबी परिपत्रकाच्या (दि. 14 डिसेंबर. 2021. 16 मार्च 2023 आणि 17 नोव्हेंबर, 2023 रोजीच्या परिपत्रकांनी सुधारित) अनुषंगाने छापील रेखे धारण करीत असलेल्या समभागधारकांनी कृपया लक्षात घ्यावे की 1 एप्रिल, 2024 पासून आपले फ़ोलिओ PAN. नामांकनाची निवड. संपर्क तपशील. मोबाईल क्रमांक. बँक खात्याचे तपशील आणि नमन स्वाक्षरी सह अद्यतन केलेले नसल्यास अशा फोलिओच्या संदर्भातील लाभांशासह कोणतीही फेर वरील सर्व तपशील दिल्यास केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने केवळ आर & टी एजंट कडे केली जाईल

64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 31 मार्च, 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा लाभांश घोष्ट करण्यात आल्यास तो प्राप्त करण्यासाठी सभासदांची अर्हता निश्चित करण्यासाठी 'रेकॉर्ड दिनांक' म्हणून कंपनीद्वारे **गुरुवार, 17 जुलै, 2025 हा दिवस निश्चित** करण्यात् आलेला आहे. हा लाभांश, जाहीर करण्यात आल्यास, गुरुवार, 17 जुलै, 2025 रोजी कामकाजाची वेळ संपतेवेळी डिपॉझिटरी कडे असलेल्या लाँभार्थी मालकांच्या यादीमध्ये किंवा कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये ज्या समभागधारकांची नावे असतील त्यांना उद्गमी करकपात करून तो टेऊ करण्यात येर्डल

कंपनी अधिनियम, 2013 मधील अनुच्छेद 108 आणि कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 मधील नियम 20 आणि वेळोवेळी सुधारित, सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्बलोजर खित्रयरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 मधील नियम 44 आणि इंस्टीटयट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी करण्यात आलेल्या सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑनजनरल मीटिंग्ज (रर-2) मधील तरतदींच्या अनषंगाने कंपनीद्वारे कट-ऑफ दिनांकास म्हणजे गरुवार, दि. 17 जलै. 2025 रोजी समभाग धारण करीत असलेल्या आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर मतदान करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सभासद सभेच्या स्थानाहन वेगळ्या ठिकाणाहन इलेक्टॉनिक मतदान प्रणाली वापरून मतदान करून शकतात किंवा एजीएममध्ये ई-मतदान करू शकतात. कंपनीदारे टरस्थ ई-मतदानासाठी एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''पूर्वीची लिंक इनटाईम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड'') यांच्या ''इन्स्टावोट'' या मंचाच्या माध्यमातून दुरस्थ ई-मतदान सुविध उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरस्थ ई-मतदानाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठविण्याचे काम पूर्ण करण्याचा दिनांक : 2

दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, दि. 21 जुलै, 2025 रोजी (स. 9.00 वा. भाप्रवे) सुर होईल आणि बधवार, दि. 23 जलै. 2025 रोजी *सायं. 5.00 वा. भाप्रवे) समाप्त होईल 23 जलै. 2025 रोजी सायं. 5.00 वाजेनंतर दरस्थ ई-मतदान करता येणार नाही.

सचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीचे सभासद होणाऱ्या आणि कट-ऑफ दिनांकास म्हणजे गुरुवार, दि. 17 जुलै, 2025 रोजी समभाग धारण करीत असलेल्या कृणाही व्यक्तीर pune@in.mpms.mufg.com किंवा complianceofficer@dunca nengg.com येथे विनंती करून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल.

व्हीसी/ओएव्हीएम सविधेच्या माध्यमातन एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या ज्या सभासदान दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातन मतदान केलेले नसेल त्यांना एजीएममध्ये ई-मतदानाच्य माध्यमातन आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.

सभासदांनी दुरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातन आपला मतदानाचा हक्क बजावलेला असला तरीहं त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करत येणार नाही

कट-ऑफ दिनांकास, म्हणजे गुरुवार, दि. 17 जुलै, 2025 रोजी सभासद नोंदवहीमध्ये किंव डिपॉझिटरी कडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये ज्या व्यक्तींचे नाव नोंदविलेले असेत त्यांना दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानाच्या सविधेचा लाभ घेता येईल.

एजीएमच्या सचनेत इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमात एजीएममध्ये सहभागी होण्याची पद्धत नमुद केलेली आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी/आर & टी एजंट/डीपी कडे नोंदविलेले नाहीत अश सभासदांसाठी ते नोंदविण्याची पद्धत एजीएमच्या सुचनेत उपलब्ध आहे. एजीएमची सुचन कंपनीच्या वेबसाईटवर www.duncanengg.com येथे आणि कंपनीचे समभाग जेथे सुचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटवर म्हणजे बीएसई लिमिटेड च्य www.bseindia.com येथे उपलब्ध आहे

ई-मतदान प्रक्रिया आणि एजीएम सरु असताना ई-मतदान उचित व पारदर्शक पद्धतीने पाद पडावे यासाठी परिनिरीक्षक म्हणन में, एसं, वैष्णव & असोशिएटसं, कंपनी सचिव, पणे (सी पी क्र. 11392 सभासदत्व क्र. ACS 8675) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ई-मतदानार निकाल घोषित करण्यात आल्याबरोबर हा निकाल आणि परिनिरीक्षकांचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.duncanengg.com येथे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जेथे कंपनीचे समभाग सचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंज कडे अग्रेषित करण्यात येतील.

सेबी च्या दि. 10.06.2024 रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने छापील स्वरूपातील रोखे धार करीत असलेल्या समभागधारकांनी ''नामांकनाची निवड'' सादर केलेली नसली तरीही ते लाभांशासह कोणतीही फेड प्राप्त करण्यासतसेच आरटीए करून कोणतीही सेवा विनंती प्राप्त करण्यास किंवा कोणतीही तकार दाखल करण्यास पात्र असतील, सर्व नव्या समभागधारकांन डीमॅट खात्यांसाठी (संयक्तपणे धारण करीत असलेली डीमॅट खाती वगळता) 'नामांकनार्च निवड' देणे अनिवार्य असेल. सर्व विद्यमान समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी 'नामांकनाची निवड' उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी आवश्यक ते नम्ने कंपनीच्या वेबसाईटव www.duncanengg.com येथे उपलब्ध आहेत.

काही प्रश्न असल्यास, आपण https://instavote.linkintime.co.in/ येथे हेल सेक्शनअंतर्गत उपलब्ध असलेले सहसा विचारण्यात येणारे प्रश्न (FAQs) आणि इन्स्टावोट ई-वोटिंग मॅन्युअल पाहावेत किंवा enotices@linkintime.co.in येथे ईमेल करावा किंवा 022-49186000 वर संपर्क साधावा. सभासद कंपनी सचिवांना complianceofficer@duncanengg.com येथेसुद्धा लिहून कळवू शकतात.

स्थानः नोएडा

दिनांकः 16 जून,2025

संचालक मंडळाच्या आदेशान्वये डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड करिता

> स्वा/ शानू गुप्ता कंपनी सचिवव अनुपालन अधिकारी (सभा. क्र.: अ 74877

ठिकाण : पुणे

दिनांक: २६ जून, २०२५



फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकार्यालयः ३प मजला, बॉलेस टॉबर, १३६-२४० (बी/१, सक्कर ग्रेज आणि क्षेट्रने एक्ट्रेस हाथवेचे क्रॉसिंग, विलेपालें (पूर्व), मुंबई – ४०००५७, फोन: ०२२-६८४९२४५०, सीआयरनः पुरुष् १९०एमरूच२०७४पैटीसी१६८३०३ फॅक्स: ०२२-६७४१२३१३,ईमेल: info@phoenixarc.co.in वेबसाईट: www.phoenixarc.co.in सेक्पुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्पुरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट(र

रंतुकांच्या अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना. अशी ज्ञात-अभिहस्तांकर्ता) द्वारे कर्जाच्या अभिहस्तांकराला अनुसरून किनिक्स एअप्रसी प्रायब्हेट लिमिटेडकडे खालील नमूद गहाण ठेवलेले मिळकत खालील दिलेल्या तपशिलानुसार वेबसाईट www phoenixarc.co.in/ गार्फत सरफेसी अधिनियमच्या तसुदी सहवाचता सिक्युरीटी इंट्रेस्ट(एन्फोर्सिट) रूल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या अटी नुसार या खालील नमूद केलेले प्रमाणे देव आणि पुढील व्याज, प्रभार, खर्च ई. च्या वसुली करीता ऑमलाइन ई-लिलावाच्या मार्गे जे आहे, जेथे आहे, जे आहे जसे आणि जे काही आहे तथे आहे आणि विना अवलंब तत्त्वाने विकायात येणार आहेत ई-लिलावाची तारीख व वेळ १७-०७-२०२५ स.११.००ते दु.०२.०० पर्यंत (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)

मागणी सूचना तारीख आणि रक्कम स्थावर मालमत्ताचे वर्णन कर्ज करार क्र.: LXPUN00115-160014781 राखीव किंमत: रु. ६,५६,०००/- (सहा लाख छपन्न फ्लॅट क्र. १८,४ वा मजला अपूर्व हेरिटेज ०९-०६-२०१८ रु: ८,६२,४७०/- (स्पये ता. हवेली एसआर कमांक ५०. हिसा कमांक हजार फक्त) ईएमडी: रु. ६५,६००/- (पासष्ट हजार सहाशे फक्त कर्जदार : स्वींद्र बाळासाहेब पाटील १५/१, गाव नहें कन्हैयालाल कंपनीजवळ, आठ लाख बासष्ट हजार चारशे सह-कर्जदार: दीपाली रवींद पाटील धायरी ४११०४१ पुणे महाराष्ट्र भारत ईएमडी जमा करण्याची अंतिम तारीख: १६-०७-२०२ सत्तर फक्त)

े किलावाच्या अटी व शर्ती - १. लिलाव बोली इस्तार्य-जाच्या पुढील अटी व शर्ती-दूसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रिकेस्सर आयोजित केला जाते. बोलीदार वेब पॉटलला भेट देऊ शकतात.
https://www.auctionbazaar.com/ आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, मे. एअससीए इमर्ट प्रायवेट लिपिटेड बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई- लिलावासाठी टेबलेल्या सुरक्षित मालमनेवे तपशील आणि ऑनलाइस सबमिट केले जाणारे बोली फॉर्म. इच्छुक खरेदीदार त्याच पोटलवर लिलावाच्या अटी आणि श्राये प्रक्रिवेत जाज शकतात आणि आशिष श्राव अपिट दिश्किश १९५१ श्रायो अग्राण क्षात्र अग्राण त्यांच्या केंद्रीकृत हेल्य डेक्काी संपर्क साधू श्रायवेट १९६१ १९६१, ई-मेल आयडी: contact@auctionbazaar.com र. सर्व इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांची वर न मूद केलेल्या पंरतिवाद स्वायंचे नात साध्या अग्राय शामित अग्राय साधू श्रायत अग्राय त्यांचे नात साध्या स आहे. ४. लिलाबाच्या कोणत्याही टप्पासर, अधिकृत अधिकारी कोणतेही काल न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बोली/ऑकर स्वीकार/नकार-सुधार-/रहर करु शकती किंवा लिलाव पूढे ढकल् शकतो. ५. यसस्यी खरेरीदार/बोलीदार कोणतीही वैधानिक देव, कर, देव शुल्क, खरेरीच्या मोबदल्यावर लगू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क ई जे सुरक्षित मालमनेल त्याच्या मध्ये पोहोचकत्यासाठी/बितरित करण्यासाठी भरावे काववानुसार तिची/त्याची मजी. ६. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी भार, सुरक्षित मालमनेव नामाधिकार आणि तारण मालमनेवर गरिणाम करणारे टांचे/हक/देव, वैधानिक थकबाकी इत्यादींबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. लिलावाची जाहिरात फिनिक्सची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि नारणान करनार होने हुन पुर, चुलानक करनाथा इरवहाचावत रवहाचा करना करना. हालाचाचा आहरता कानक्तव कानहां का कारहा हम बनवणर नाही. फीनिक्सचा अधिकृत अधिकारी कोलाक्यों हीती-रवास्तव हाव्या/अधिकार/देशांसाठी कोण्यादी प्रकार जवाबदा असणार नाही. ७. दिशकांबोरी आणि दिशकांबीरी सिहता, कोड २०१६ च्या करना २९(ए) च्या तत्रहींनुसस संभाव्य/ईच्छित बोलीदाराने असे हमीपत्र सादर केले पाहिजे की तो/ती अपन्न नाही आणि असे हमीपत्र केवाससी कानदपत्रासह सादर करण्यात अवशस्त्री झाल्यास आरोआप आपत्र ठरले. किंवा त्याची/तिची बोली नाकहली जाईल.

ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : २७.०६.२०२५ 'भाषांतरामध्ये तुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

महात्मा फुले को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई प्रशासकीय कार्यालय : ३, जेरबाई वाडिया बाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई-४०००२७.

(नोंदणी क्र. २५८१३ सन १९५८) शाखा : पान बाजार इमारत, ऑफिस नं. २, श्री छत्रपती शिवाजी माकेटयार्ड, गुलटेकडी, पुणे–४११०३७. फोन : ७३८७८९८२८५, ई-मेल : mahatmafule.pune@gmail.com

जप्त स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ (११) ई)

ज्याअर्थी महात्मा फुले को– ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई, शाखा ऑफिस नं. २, पान बाजार बिल्डींग, श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, ता. हवेली, जिल्हा पुणे यांनी नमूद केलेल्या थकबाकीदारा विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम् १०१/९८ अन्यये वसुली दाखला मिळवला असून त्यांचेवर रितसर मागणी नोटीस व स्थावर मालमत्ता जमी हळूम बजावलेला आहे तरी ही त्यांनी त्यांचेकडील रक्कम भरली नसल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०) नुसार मला असलेल्या अधिकारास अनुसरुन मी श्री विष्णू मामा समिंदर मे. वसुली व विक्री अधिकारी खालील प्रमाणे जप्त केलेली व मा. जिल्हाधिकारी पुणे गृहशाखा यांचे कडील आदेश जा. क्र. को–ऑप/एसआर/४२९/२०२४ दि. १२/०७/२०२४ रोजीचे आदेशानुसार ताबा घेतलेली स्थावर मिळकत थकीत रक्कम वसुली करीता जाहीर लिलावाने विक्री करीत आहे. तरी जप्त स्थावर मालमत्ता लिलावात भाग घेऊ इंछिणाऱ्यांनी लिलावाच्या ठिकाणी खाली नमूद केलेल्या तारखेस व वेळेस उपस्थित रहावे.

| अ. क्र | कर्जदाराचे / सह–कर्जदाराचे / संमतीदार नाव | दाखला क्र. व दिनांक | गाव | वसुली दाखला रक्कम | स्थावर मिळकत | घर/दुकान क्षेत्रफळ | चतुःसीमा |
|-----------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| 9 | 9) कर्जदार : श्री. उदय बवनराव काची, रा. स. नं. २९, अं २, विश्वास अपार्टमेंट, फ्लॅट नं. १६, वडगावबु।। पुणे ४११०४९, २) सह-कर्जदार : श्री. विशाल बवनराव काची, , रा. स. नं. २९, अं २, विश्वास अपार्टमेंट, फ्लॅट नं. १६, वडगावबु।। पुणे-४११०४९, ३) जामीनदार : श्री. उमेश गोकुळ काची, रा. स. नं. ४७२, काचीज् प्राईड, २, फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, गुरुवार पेठ, पुणे-४१९००२, ४) श्री. पोपट रघुनाथ निवंगुणे, रा. स. नं. १५/२७/२८/२, चिंतामणी स्वरुप, फ्लॅट नं. ३०१, प्राईड शाळेजवळ, धनवळडी, पुणे-४११०४३, ५) मिळक तधारक व संमतीवार : क्री. उपत्र बाजाण सार्केटयाई, गुलेटकडी, पुणे-४११०३७ | ाद. १६/०७/२०१९ | ते ५८२, ५९३ ते ६९२ यांसी सि. स. नं. २९६५ कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे श्री. छत्रपती शिवाजी माकेंट्यार्ड, गुले– ४११०३७ | १६/०७/ २०१९ रोजीचे वसुली दाखल्यानुसार रू. ४९,४८,३०६ + होणारे व्याज व इतर ०६/०३/ २०१९ पासून होणारे व्याज + खर्च | तुकडी, पुणे पोट तुकडी ता. हवेली, मे. सब रिजस्ट्रार साहेब हवेली नं. २ यांचे अधिकार कक्षेतील तसेच पुणे महानगरपालिके च्या ह द्वीतील पेठ, बिबवेवाडी मुंजेरी, गुलटेकडी, पुणे येथील स. नं. ५६० ते ५८२, ५९३ ते ६९२ यांसी सि. स. नं. २९३० ते २९६५ या मिळक तीव र बांधण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ४९१०३७ येथील फळे भाजीपाला विभागातील गाळा क्र. ४९४ | म्हणजेच २६.५७ चौ. मी. बिल्टअप व त्यामधील पोटमळा प०.११ म्हणजेच ११० चौ. फूट ही मिळकत | पूर्वेस : गाळा नं. ४९३, पश्चिमेस : गाळा नं. ४९५ दक्षिणेस : ६० फूट रस्ता, उत्तरेस : गाळा नं. ५१९ |

लिलाव तारीख, वेळ व ठिकाण : सोमवार दि. २८/०७/२०२५ वेळ द्. १२.०० वा लिलावाचे ठिकाण : महात्मा फुले को–ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा, ऑफिस नं. २, पानबाजार बिल्डींग श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, ता. हवेली, जिल्हा पुणे-

स्थावर मालमत्तेवर नमूद् थकबाकीदारांचा हक्क, दावा व हितसंबंध आणि मालमत्तेची अथवा त्यातील काही भागांची किंवा त्यातुन मिळणाऱ्य उत्पन्नाची अथवा फायद्याची विल्हेबाट लावण्याचा जो जो अधिकार आपल्या हितासाठी कायदेशीर मार्गान चालवू शकतो, तो अधिकार जाहीर लिलाव करुन सर्वाहून अधिक रक्कम बोलेल त्यास लिलावात पुकारलेल्या वाजवी किंमतीस त्या त्या शर्ती व अटीस पात्र राहून विक्री केली जाईल. टीप: १) कर्जदाराने कर्ज रक्कम पूर्ण भरल्यास लिलाव रद्ध करण्यात येईल. २) लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाचे ठिकाणी वाचून दाखविण्यात येतील. ३) कोणतेही कोरण न दाखवता लिलाव मंजूर अगर नामंजूर करणे, स्थिगित करणे व पुढे ढकलणे याबाबतचे अधिकार खालील सही करणाऱ्यांनी राखुन ठेवला आहे. ४) सदर गाळा मिळकतीचे मंजूर वाजवी मूल्य रु. १,२४,९६,०००/ - (अक्षरी रु. एक कोटी चोवीस लाख शहाण्णव हजार फक्त) आहे. ५) जाहीर लिलावामध्ये भाग घेण्यापूर्वी लिलाव वेळेच्या अंगोदर एक तासापूर्व रु. १०,०००/- (अक्षरी रु. दहा हुजार फक्त) लिलाव अनामत भरणा करणे अनिवार्य आहे त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही लिलावानंतर अनामत रक्कम परत मिळेल

जा.क्र. ४३९/६८/०६/२०२५ ठिकाण : श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी पुणे–४११०३७ दिनांक : २४/०६/२०२५

मे. वसुली व विक्री अधिकारी द्वारा महात्मा फुले को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

बिर्लासॉफ्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ३५ व ३६, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज-1, एमआयडीसी, हिंजवडी, पुणे (महा.) - ४११०५७, भारत दरध्वनी क्र.: +९१ २० ६६५२ ५००० । ई–मेल: secretarial@birlasoft.com । संकेतस्थळ : www.birlasoft.com सीआयएन: L72200PN1990PLC059594

CKA Birla Group

birlasoft



इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') मध्ये हस्तांतरणाबाबत सूचना

यानुसार सुचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) मधील तरतुदी आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अर्कौटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) नियम, २०१६ ("नियम") सुधारित, अंतर्गत ज्या सभासदांनी त्यांच्या समभागांवर गेली सलग सात वर्षे लाभांश घेतलेला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही असे समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ("आयईपीएफ") यामध्ये हस्तांतरित करण्यास पात्र आहेत.

त्यानुसार, सदर नियमाच्या अटींनुसार, बिर्लासॉफ्ट लिमिटेड ('कंपनी') ने २९ ऑगस्ट २०१८ रोजी आर्थिक वर्ष २०१७–१८ साठी घोषित केलेला लाभांश, जो सलग सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा न केलेला राहिला होता, तो संबंधित समभागांच्या हस्तांतरणासह आयईपीएफमध्ये जमा केला जाईल. त्यावरील सलग सात वर्षांचा विहित कालावधी २ ऑक्टोबर २०२५ रोजी संपेल. सदर नियमांनुसार, ज्यांचे समभाग आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत, अशा सर्व संबंधित सभासदांना कंपनीने सूचना पाठविल्या आहेत. सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचा न रोखलेला / दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित होणाऱ्या समभागांचा तपशील https://www.birlasoft.com/company/investors/ policies-reports-filings#Shareholders-info वर पहावा.

या संदर्भात संबंधित सभासदांनी पुढील तपशीलाची कृपया नोंद घ्यावी –

अ) प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करीत असलेल्या सभासदांसाठी – कंपनी अशा सभासदांना ते धारण करीत असलेल्या मूळ समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) या संदर्भात असे समभाग नियमानुसार आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यासाठी नवी समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) जारी करण्यात येतील आणि अशा वेळी, त्यांच्या नावावर नोंदविण्यात आलेली मूळ समभाग प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि ती कोणताही व्यवहारयोग्य राहणार नाहीत. नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येणारा लाभांश आणि समभाग या संदर्भात कंपनीकडन जारी करण्यात येणारे नवे समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) या बाबत कंपनीच्या संकेतस्थळावर जो तपशील नोंदविण्यात आलेला आहे तो म्हणजे पुरेशी सूचना आहे असे मानण्यात येईल.

ब) डीमॅट स्वरुपात समभाग धारण करीत असलेल्या सभासदांसाठी - कंपनी कॉर्पोरेट कृतीने समभाग डिपॉझिटरीज् द्वारे

त्याचप्रमाणे, कोणी सभासद ज्याचे नाव संकेतस्थळावर नमूद केलेल्या यादी मध्ये आहे, त्यांनी, त्यांचे स्वयंसाक्षांकित कागदपत्रे जसे की पॅन, रद्द करण्यात आलेला धनादेश, पत्त्याचा पुरावा म्हणून सुविधांचे अलिकडचे बिल अशा केवायसी कागदपत्रांसह लाभांशाची मागणी करण्यासाठी आपले विनंती अर्ज २ **ऑक्टोबर, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी आमचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्स्फर एजंट ("आरटीए") एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता– ब्लॉक नं. २०२, २ रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ढोले पाटील रोडच्या बाजूला, पुणे ४११००१ येथे पाठवावेत. सभासद अधिक माहितीसाठी श्री. संदीप पवार यांच्याशी ०२०–२६१६१६१९ किंवा <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> वर संपर्क साधू शकतात. जर कंपनीच्या सभासदांकडून या समभागांच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाची विनंती किंवा वैध दावा विहित तारखेपर्यंत प्राप्त झाला नाही तर, कंपनी सदर नियमांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या आवश्यकतांच्या अनुसार पुढील कोणतीही सूचना न देता सदरचे समभाग निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार विहित तारखेस आयईपीएफ कडे हस्तांतरित करेल. कृपया याची नोंद घ्यावी की, आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यात येणारे असे समभाग आणि मागणी न करण्यात आलेला लाभांश, याबाबत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही.

कृपया नोंद घ्यावी की, सदस्य आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा न केलेला लाभांश तसेच समभाग यांची मागणी आयईपीएफ प्राधिकरणाकडून नियमात दिलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ-५ फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज करुन तसेच, त्याची प्रत्यक्ष प्रत रीतसर स्वाक्षरीसह (कंपनीकडे नोंद असलेल्या नमुना स्वाक्षरीप्रमाणे) तसेच आयईपीएफ-५ फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह कंपनीच्या नोडल ऑफिसरला पाठवू शकतात.

कंपनीकडून कोणताही पत्रव्यवहार योग्य वेळेत प्राप्त करण्यासाठी, सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस आरटीएकडे नोंदवावेत (प्रत्यक्ष पध्दतीतील समभाग धारण करीत असल्यास) आपली विनंती pune@in.mpms.mufg.com वर पाठवावी आणि (जे सभासद डीमॅट पध्दतीतील समभाग धारण करतात) त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे संपर्क साधावा.

बिर्लासॉफ्ट लिमिटेड साठी

रनेहा पाडवे

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

स्टेट बॅक ऑफ इंडिया

एसबीआय गृहकर्ज केंद्र (10287) 44/2बी, शंकरशेठ रोड, गुलटेकडी, शारदा चेंबर्स जवळ, पुणे - 411037. दूरध्वनी : (020) 26308176, ईमेल : racpc.pune@sbi.co.in

भरफेसी कायदा 2002 च्या कलम 13(4) अंतर्गत मालमत्तेच्या ताबा संदर्भातील सूचनेचे प्रकाशन

याद्वार सूचना देण्यात येत आहे कि, सिक्युरीटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 च 54) अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या अनच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीत प्रत्येक खात्या वरील नमूद केलेल्या दिनांकास मागणी सूचना जारी करण्यात आली आणि त्यांना सूचना मिळाल्याच्या दिनांकापासून **60 दिवसांच्य आत** नमुद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्जदार सदर रकमेची परकेड करण्यात असमर्थ उरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना सचित करण्यात येते की सदर नियमांमधील निवम 9 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत त्यांना / तिला बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्ते समोर नमद केलेल्या दिनांकास **सांकेतिक ताबा घेतलेला आ**हे कर्जेदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधाँगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास्

तो **स्टेट बँक ऑफ इंडिया** यांच्या रक्कम आणि त्यावरील व्याजा च्या भाराधीन असेल

सदर अनामत मत्ता सोडवन घेण्यासादी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदागंचे लक्ष सदर अधिनयमातील अनच्छेद 13 मधील उप-विभाग (८) कडे वेधण्यात येते

| अ. क्र. | कर्जदाराचे नाव आणि पत्ता | तारण / भारग्रस्त मालमत्तेचे वर्णन | मागणी सूचना दिनांक | सांकेतिक ताबा दिनांक | दिनांक नुसार थकबाकी स्क्रम (रु.) | | |
|------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------|-------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--|--|
| 1. | फ्लॉट क्र. 204, दुस्स मजला, बिलिंडग-बी, विग-बी1, "इब्होलेट टियारा", सीटीएस. क्र. 423, मंगळवार पेठ, पुणे - 411011. | पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकड़े, फ्लॅट क्र. 204, दुसऱ्या मजल्यावर, इमारत क्र. 'बी' विग 'बी1' मध्ये 'इव्होलेट तिवाया' म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प, मोजमाप क्षेत्रफळ 51 चौ. मी. क्राफट 41.65 चौ. मी. + बाल्कनी 9.12 चौ. मी. फ्लूण के मी. म्हण्जे 546 चौ. फू. कार्पेट आणि बिल्ट -अप क्षेत्रफळ 71 चौ. मी. म्हण्जे 765 चौ. फू. सोबत स्टॅक पार्किंग मध्ये एक कार पार्क / 4 व्हीलर, जमीन संबंधित सी.टी.एस. क. 423, टीपीएस ॥, एफपी 28-ए। आणि 28-ए. मंगळत रेठ, जल्हा - पुणे येथे, पुणे महानगरपालिकच्या हदीत, श्री. करण दिनेश सुराणा यांच्या मालकीची मालमत्ता. | आणि वृत्तपत्र प्रकाशन दि. 21.04.2025 रोजी | 23.06.2025 | क. 67,13,280.00 (रुपये सदुसष्ट लाख तेग इजार दोनशे ऐंशी फक्त) दि. 26.03.2025 रेजो नुसार अधिक पुढ़ील ज्याजासङ अनुषींगक खर्च, श्रुल्क, किमत इ. | | |
| 2. | 'अ' "एपिक", गट क्र. 1102, वाघोली, पुणे - 412207. | पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लंट क्र. 304, मोजमाप क्षेत्रफळ ४६४ ची. फू. म्हणजे ४३.11 ची. मी. (कार्पेट) आणि संलम्न टेंक्स क्षेत्रफळ 2४ स्थान अच्छे कर्ति होती होती होती होती होती होती होती होती | आणि वृत्तपत्र प्रकाशन दि. 21.04.2025 रोजी | 23.06.2025 | ह. 22,29,312.00 (रुपये बाबीस लाख एकोणातीस हजार तीनशे बाग फक्त) दि. 06.03.2025 रोजी नुसार अधिक पुढील व्याजासह आनुष्णिक खर्च, शुल्क, किमत इ. | | |
| 3. | यांची पत्नी (कर्जदार), श्री. रणकेश कुमार (कर्जदार) 1) फ्लॅट क्र. 1904, 19वा मजला, इमारत क्र. 'ई' योजना "मिस्टिक" प्रकल्प "मेगापिलस" मान, तालुका- मुळशी, पृणे- 411057. 2) 412, रणजीव ए-क्लेव्ह, सरांच कॉलनी, गाव चौरा, तहसील आणि | पुढ़ेल मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 1904, कार्पेट मोजमाप क्षेत्रफळ 74.26 चौ. मी. एकोणविसाव्या मजल्यावर, इमारत क्र. 'ई' मध्ये, टाईंप - 2ए, बोजनेचे नाव "मिस्टिक" "मेगापोलिस" असे नाव असलेला प्रकल्प, जमीन संबंधित प्लॉट क्र. 1/1, 1/2, 1/3, 1/4, राजीव गांधी इन्योटेक पार्क हिंजबडी मध्ये, माण गावाच्या हदीत, तालुका - मुळशी, जिल्हा - पुणे आणि पिपरी चिचवड महानगरपालिकच्या हदी बाहेर, सौ. प्रिवंका शर्मा आणि श्री. कुमार रणकेश यांच्या मालकीची मालमत्ता. | आणि वृत्तपत्र प्रकाशन दि. 21.04.2025 रोजी | 23.06.2025 | ह. 43,20,245.00 (रुपये त्रेचाळीस लाख बीस हजार दोनशे पंचेचाळीस फक्त है. 02.04.2025 रोजी नुसार अधिक पुढील व्याजासह आनुषींगक खर्च, शुल्क, किमत इ. | | |
| दिन | स्वा./- दिनांक : 27,06.2025 प्राधिकृत अधिकारी | | | | | | |

zensa

An **RPG** Company

झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: झेन्सार नॉलेज पार्क, प्लॉट नं. ४, एमआयडीसी, खराडी, नगर रोड जवळ, पुणे-४११०१४. फोन : ०२०-६६०५७५०० ई-मेल: investor@zensar.com संकेतस्थळ : www.zensar.com सीआयएन नं.: L72200PN1963PLC012621

६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि नोंद करण्याची तारीख

यानुसार सूचना देण्यात येते की, झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('दि कंपनी') यांची ६२ वी (बासष्ठवी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार,२४ जुलै २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता एजीएम च्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य द्रक–श्राव्य ([']ओएव्हीएम[']) च्या द्वारे आयोजित करण्यात आली आहे.

कंपनी कारभार मंत्रालयाने त्यांच्या परिपत्रक क्र. ९/२०२४ ,१९ सप्टेंबर २०२४ आणि त्यासह या संदर्भात वाचली जाणारी आधीची परिपत्रके ('एमसीए परिपत्रके') यानुसार सदरच्या एजीएम चे आयोजन सार्वत्रिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना, व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून आयोजित करण्याची अनुमती दिली आहे. त्याचप्रमाणे, दि सिक्यूरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('द सेबी') यांनी त्यांच्या ३ आक्टोबर, २०२४ च्या परिपत्रकानुसार, सभासदांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्याच्या बाबतीत सवलत दिलेली आहे. त्यानुसार, एमसीए आणि सेबी परिपन्नके यांच्या पूर्ततेनुसार, एजीएम व्हीसी/ओएव्हीएम च्या द्वारा होईल.

सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविणे

ठिकाण : पुणे

वर नमूद करण्यात आलेले परिपत्रक/परिपत्रके यांची पूर्तता करीत, ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४ –२५ साठीचा एकत्रित वार्षिक अहवाल कंपनीकडून, अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात येईल, ज्यांनी त्यांचे इ-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट ('आरटीए') यांच्यांकडे किंवा सभासदांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेले आहेत. त्याचप्रमाणे वर नमूद करण्यात आलेली कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.zensar.com बीएसई चे संकेतस्थळ www.bseindia.com नॅशनल स्टाँक एक्स्चेंज ऑफ इंडिया चे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ('एनएसडीएल') यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथेही उपलब्ध करण्यात येतील. ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणे आणि दरस्थ ई–मतदान आणि एजीएम च्या वेळी ई–मतदानाचा तपशील ६२ व्या एजीएम च्या सुचनेत देण्यात येतील. वर नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकांनुसार, वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता नाही. कंपनी आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती अशा सभासदांना पाठवेल, जे सभासद, विशेषत्वाने या प्रतीसाठीची मागणी लेखी स्वरुपात (त्यांचे फोलिओ क्रमांक/ डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी यासह) investor@zensar.com यांच्याकडे करतील. या व्यतिरिक्त, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') = च्या रेग्युलेशन ३६(१) (बी) अनुसार, अशा सभासदांना एक पत्र पाठविण्यात येईल, ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे/कंपनीचे आरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् यांच्याकडे नोंदविण्यात आलेले नाहीत, ज्या पत्रात, संकेतस्थळाची वेबलिंक दिलेली असेल ज्या ठिकाणी वार्षिक अहवालाशी संलग्न होता येईल. सभासदांना सभेच्या संयुक्त ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित न राहता, ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला, एजीएम च्या सूचनेत उपलब्ध करुन देण्यात आल्यानुसार प्रक्रियेची पूर्तता करुन फक्त व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून सहभागी होता येईल आणि त्यांचा हा सहभाग सदर कंपनीज ॲक्ट २०१३ च्या सेक्शन १०३ अनुसार सभेच्या कोरमची निश्चिती करण्यासाठी मोजण्यात येईल. एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या संदर्भातील सूचना एजीएम च्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

ई-मेल पत्त्याची नोंद करणे : कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंद केलेली नाही, त्यांना पूढे नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अशी नोंद करता येईल

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग जे प्रत्यक्ष पद्धतीत समभाग धारण करतात त्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते विहित करण्यात आलेला आयएसआर-१ फॉर्म आणि त्यासह संबंधित फॉर्म भरुन कंपनीचे धारण करणे आरटीए केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्याकडे नोंदवावा/अद्ययावत करावा. दि इन्व्हेस्टर सर्व्हिस रिक्नेस्ट फॉर्म आरटीए यांचे संकेतस्थळ https://ris.kfintech.com/clientservices/isc/ वरुन डाऊनलोड करुन घेता अप्रत्यक्ष स्वरुपात समभाग अप्रत्यक्ष पद्धतीत समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये, तमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् यांच्या सल्ल्यानुसार तुमचा तपशील धारण करणे रजिस्टर/अपडेट करावा

लाभांशासाठी तारखेची निश्चिती:

कंपनीच्या संचालक मंडळाने ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेसाठी, ३१ मार्च, २०२५ अखेर समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रु. २/– च्या समभागासाठी रु. ११/– एवढा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीने त्याकरिता सभासदांची हा लाभांश प्राप्त करण्यासाठी नोंदणीची तारीख शुक्रवार, ११ जुलै, २०२५ ही निश्चित केली आहे

सदर लाभांशाची रक्कम थेट बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा होण्यासाठी ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील अद्याप अद्ययावत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे (जिथे समभाग अप्रत्यक्ष पद्धतीत धारण केलेले आहेत) किंवा कंपनीचे आरटीए यांच्याकडे (जेथे समभाग प्रत्यक्ष पद्धतीत धारण केले आहेत) आपल्या बँक खात्याचा तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेचे आणि बँकेच्या शाखेचे नाव) फॉर्म आय एस आर - 9 मध्ये, रद्द करण्यात आलेल्या धनादेशासह, जिथे धनादेशावर पहिल्या सभासदाचे नाव छापलेले असेल त्यासह सादर करावा. कोणतीही शंका असल्यास, सभासदांनी einward.ris@kfintech.com येथे आरटीए यांच्याकडे ई-मेल

सभासदांना याची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की, सभासदांच्या हाती येणारी लाभांशाची रक्कम ही करपात्र आहे आणि कंपनीला ही कराची रक्कम आयकर कायदा १९६१ ('आयकर कायदा') अनुसार आगाऊ कपात करणे ('टीडीएस')/रक्कम काढून घेणे) अनिवार्य आहे. सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या निवासाच्या संदर्भातील तपशील ,पर्मनंट अकाऊंट क्रमांक, आयकर कायदा अनुसार श्रेणी याचा तपशील त्यांचे डीपी यांच्याकडे किंवा समभाग प्रत्यक्ष पद्धतीत धारण केले असतील तर कंपनी / आरटीए पूर्ण करावा /अद्ययावत करावा आणि त्यांची आवश्यक कागदपत्रे / प्रतिज्ञापत्रे आरटीएकडे <u>einward.ris@kfintech.com</u> वर सोमवार, ७ जुलै २०२५ पूर्वी सादर करावीत.

झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड साठी

ठिकाण : पुणे दिनांक : २६ जून, २०२५

आनंद डागा कंपनी सचिव